

वृत्तद्वारा इव व्यापदः *da stürzt das Unglück herein* Spr. 349. — 8) सो ऽयं वन्द्यकारी नेत्रेषु पतितः *gerathen unter* Spr. 2306. Sp. 394, Z. 4 v. u. विचारपतित auch KATHÁS. 82, 35.

— 2. caus. 1) *werfen* (die Würfel) KATHÁS. 121, 81. *schleudern*: दोषं शिरसि 106, 57. *niedersetzen auf*: अधर्मः पादमेकं तु पातपत्पृथिवीतले R. 7, 74, 15. — 4) *med. dahinfliegen, dahineilen* RV. 8, 46, 18.

— अति 3) *hinausgehen über, nicht fallen unter* (einen Begriff, eine Kategorio): यदि शिंशपा वृत्तत्वमतिपतेत् स्वात्मानमेव ज्ञात्वा SARVADARÇANAS. 8, 2, 3.

— अभि caus. TBr. 3, 2, 8, 10. *zubringen* (die Zeit) PRAB. 83, 7, v. 1. — Vgl. अभिपातिन्.

— आ 2) RĀGA-TAR. 3, 202 *stände besser bei* 3); vgl. Spr. 3490. — 3) SARVADARÇANAS. 11, 11. 12, 1.

— अ-या *losstürzen auf* KATHÁS. 52, 120. 58, 8.

— उद् 2) BHĀG. P. 11, 5, 42. — Vgl. उत्पित्तु. उद्पातयत् KATHÁS. 72, 86 *fehlerhaft für उद्पाटयत्*.

— अ-युद् *losstürzen auf* KATHÁS. 53, 203.

— नि caus. 1) श्रेयैरपि हि युक्तस्य दोष एव निपात्यते *wird eine Schuld angehängt* MBH. 12, 4142. — 2) KATHÁS. 73, 230. fgg.

— प्रार्तानि vgl. प्रतिनिपात; — निम् vgl. निष्पात.

— परा 1) *vorbei fliegen* KATHÁS. 108, 43. — 3) *ausbleiben, ermangeln zu kommen* UTTARARĀMAĀ. 91, 5 (117, 8).

— परि 1) *sich tummeln* Spr. 3371. — 2) Z. 3. fg. *lies परिपतितोरसि* (d. i. परिपतिता उ°).

— प्र caus. *abwerfen* MBH. 7, 1571, wo *init* der ed. Bomb. *प्रपातितो* zu lesen ist.

— चि 2) *lies sich spalten, zerspringen*. — caus. Z. 3 *lies spalten, zersprengen st. abfliegen machen* u. s. w.

— सम्, ज्ञानं संपतितमस्मिन्बिले *gerathen in* BHĀG. P. 11, 19, 10.

पतग adj. s. u. पातंग *weiter unten*.

पतंग 1) i) N. pr. eines Sohnes der Devaki BHĀG. P. 10, 83, 51.

पतंगक m. als Erkl. von पुत्रक; s. u. पुत्रक 1) e).

पतप्रकर्ष und ऽता s. u. प्रकर्ष.

पतत्र 1) Flügel BHĀG. P. 11, 7, 60.

पतत्रिन् 2) a) पतत्रिवर् Bein. Garuda's MBH. 7, 632.

पतन 3) a) पाद° *das sich-zu-Füssen-Werfen* KATHÁS. 54, 74.

पताक 2) c) SĀH. D. 317. 320. fg.

पताकास्थानक vgl. noch Vorrede zu DAÇAR. 9, wo HALL das Wort durch *pro-episode* wiedergiebt.

पति Z. 7. fg. पतिना R. 7, 49, 17. पतौ Spr. 2972. 1) *Besitzer* Spr. 2833.

पतिन् s. गृह°.

पतिमती (von पति) adj. f. *einen Gatten habend, verheirathet* BHĀG. P. 10, 53, 48. — Vgl. पतिवती.

पतिविद्य TBr. 2, 4, 2, 7.

पत्काषिन् *sich die Füße wund reibend, sich mühsam zu Fusse fort-schleppend* SARVADARÇANAS. 139, 8.

पत्न 8) vgl. मकर्ी°.

पत्नक vgl. कर्षा°.

पत्तकौमुदी f. Titel eines Werkes des Vararūki; s. u. मैलन्द.

पत्तपाक s. पात्रपाक.

पत्तपाल 2) *genauer der Theil des Pfeils, in dem die Federn stecken*.

पत्तभद्रा f. *eine best. Pflanze*, = बृहस्सीवती RĀGAN. im ÇKDR. u. वृह°.

पत्तलता 3) *eine best. Schlingpflanze*, = मालु, पत्तवल्ली MBH. I. 43.

पत्तलेखा 2) KATHÁS. 122, 68.

पत्तवह्नि 2) = मालु H. an. 2, 506, wo °वह्यो zu lesen ist.

पत्तसंस्कार vgl. auch पात्रसंस्कार.

पत्ताप् (von पत्त), °पते *sich in Blätter (zum Schreiben) verwandeln* VĀSAVAD. 238, 4, wo °पते zu lesen ist.

पत्तावलम्बन n. Titel einer Schrift HALL 160.

पत्तीय und पत्तेश्वरतीर्थ vor पत्तोपस्कार zu stellen.

पत्ति, सकृत्पत्तयः *mit den Gattinnen* R. 7, 8, 22.

पत्तीसंयात्र BHĀG. P. 10, 73, 19. 84, 53.

पत्येकदेवता adj. f. *nur den Gatten als Gottheit verehrend* KATHÁS. 78, 129. — Vgl. पतिदेवता.

2. पद्, acc. pl. पत्न्यान् MBH. 11, 124. 1) *अन्धस्य पत्न्याः der Weg gehört dem Blinden* so v. a. *einem Blinden muss man aus dem Wege gehen* MBH. 3, 10621.

पद्य 1) a) Sp. 423, Z. 6. fg. *streiche die Stelle* R. 2, 68, 10 u. s. पद्य-शन. — b) so v. a. *herkömmlich, regelmässig* Ind. St. 8, 84. 102. 104. 107. — 2) b) BHĀG. P. 12, 7, 1. — 3) d) N. pr. eines Frauenzimmers KATHÁS. 73, 417.

पद्यशन (पद्यि, loc. von 2. पद्, + 2. अशन) n. *Wegekost* Spr. 4816, v. I. R. 2, 68, 10, wo mit der ed. Bomb. *दत्तपद्यशना ह्रताः* zu lesen ist.

पद्योदन (पद्यि + ओ°) m. *dass*. Spr. 4816.

1. पद् 1) am Ende, zu पत्त *ausgefallen* vgl. पत्तद्. — 3) die ed. Bomb. richtig चाभ्यपद्यत.

— अति vgl. अतिपाद.

— समनु *eintreten* Spr. 5242. HARIV. 11210 ist mit der neueren Ausg. *समनुवत्स्यति* zu lesen.

— अभि 2) Z. 4, die neuere Ausg. *अभिपेदिरे* st. *अभिपद्यते*. — 3) BHĀG. P. 10, 63, 22. — 5) *यस्तु निःश्रेयसं (वाक्यं) श्रुत्वा ज्ञात्तदेवाभिपद्यते* Spr. 4841.

— आ 6) *मृत्युरापद्यते मोहात्सत्येनापद्यते ऽमृतम् wird zu Theil* Spr. 3361. *यदापन्ना विपत्तयः wenn uns Ungemach trifft* 1713. *geschehen, passieren* euphem. für *ungehöriger Weise sich ereignen* ँच. Ça. 1, 5, 38. *einen Fehler machen* Comm.

— समा *zur Erscheinung kommen, eintreten* Schol. zu AV. Prāt. 4, 84. 88.

— उद् *vor sich gehen, beginnen*: इत्तुभक्तिकोद्पादि P. 3, 3, 111, Sch.

— प्रत्युद् 1) Spr. 3889. °मति KATHÁS. 60, 180. 183.

— व्युद् 2) *अव्युत्पन्नमतिः (ज्ञानः प्राकृतः) unentwickelten Verstandes* Spr. 5146.

— समुद्, क्रोधं समुत्पन्नम् MBH. 3, 1081. *sich darbieten* Spr. 3791. Z. 11 zu *कौतूहलसमुत्पन्न* vgl. *कौतूहलं समुत्पन्नो यास्यामि यमसादनम्* R. 7, 20, 32, wo es näher liegt *समुत्पन्नं* zu lesen. — caus. Sp. 431, Z. 1. fg. die ed. Bomb. richtig *समपादयत्* an der ersten und *सम्यगुपपादयेत्* an der zweiten Stelle.

— उप 2) *sich an Jmd wenden, Hilfe suchen*: अर्थिनामुपपन्नानाम् R. ed. Bomb. 6, 30, 71. *उपपन्नानाम्* = *बलवीर्यादियुक्तानाम्* Schol. — 4) इष्टं